Fine Organic Industries Limited

(Formerly known as Fine Organic Industries Private Limited)

Regd. Office : Fine House, Anandji Street, Off M G Road,

Ghatkopar East, Mumbai 400 077, India.

CIN : U24119MH2002PLC136003 Tel : + 91 (22) 2102 5000

Fax : + 91 (22) 2102 8899 / 2102 6666

Email: info@fineorganics.com Web: www.fineorganics.com

Date: July 5, 2019



To

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

To

National Stock Exchange of India Limited

Plot No. C/l, "6" Block, Exchange Plaza Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai - 400 051

Security Code: 541557

Symbols: FINEORG

Sub: Cutting of Newspaper Advertisement of 17th Annual General Meeting

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 47(1)(d) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, please find enclosed herewith the clipping of the notice of 17th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Tuesday, July 30, 2019 at 11.00 a.m., in the English and Marathi newspapers namely in 'Financial Express' and 'Navshakti' dated July 5, 2019.

We request you to take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Fine Organic Industries Limited

Pooja Gaonkar

Company Secretary and Compliance Officer

Encl: as stated above

FINANCIAL EXPRESS

Adani Power buys GMR plant for ₹4,792 crore

FE BUREAU Mumbai, July 4

ADANI POWER ON Thursday announced that it had acquired GMR Chhattisgarh Energy's 1,370-MW plant for an enterprise value of ₹4,792 crore after the consortium of lenders, led by Axis Bank, approved the stake sale. This will be the third project to be resolved outside the insolvency route after Prayagraj Project of Jaiprakash Associates and SKS Power's Binikote project.

GMRChhattisgarh Energy, a subsidiary of GMR Infrastructure, ran into trouble due to the absence of a long-term power purchase agreement (PPA) for the super critical power project. In 2017, lenders to the company under strategic debt restructuring (SDR) converted ₹3,000 crore from the total outstanding debt of ₹8,800 crore into equity,

raising their stake to 52.4% in the company. The balance 47.6% remained with GMR.

GMR Group believes the implementation of "change in management plan" of resolution professional (RP) will lead to a significant de-leveraging for the GMR Group. GMR Chhattisgarh had an outstanding debt of ₹5,926 crore as on March 31. "GMR Infrastructure's profitability is expected to improve significantly considering GIL's consolidated profit for FY19 was adversely impacted by ₹516 crore on account of Chhattisgarh Power Plant," the company said. GMR Chhattisgarh reported a revenue of ₹814.7 crore in FY 19 as against ₹382 crore in FY18.

GMR Infrastructure said the successful resolution of two stressed assets — GMR Rajahmundry Energy's resolution

plan for 765-MW gas-based power plant with lenders to pay ₹2,353 crore debt on May 4, and now the sale of Chhattisgarh power plant — highlights "the group's commitment towards its objective of deleveraging and de-risking the balance sheet."

The corporate guarantees to the extent of ₹892 crore furnished by GMR Group companies, GMR Energy, GGAL and GMR Power Corporation, will also be released by the lenders, GMR Infrastructure said.

GMR Chhattisgarh will be the third project to be resolved outside the insolvency route in the power sector. Prayagraj thermal power project of Jaiprakash Associates was bought by Resurgent Power, a joint venture promoted by Tata Power and ICICI Bank. The other resolved project was SKS Power's 4X300 MW Binjkote Power Plant.

CIN: L40108PN2000PLC015323

NOTICE

Notice is hereby given that the following persons mentioned in Column 2 as the of Equity Shares in their names, the details of the shares are as follows:

Sr. No		shareholder (Transferor / seller)	FOIIO NO.	Nos	Nos.	shares
1	CHAITANYA REDKAR	VISHWAS BHIKAJI REDKAR	00019679	3804	226334 - 226466	133
2	MAYA KHANDELWAR		00071632	24468	3270228 - 3270457	230
3	CHAITANYA REDKAR	VISHWAS BHIKAJI REDKAR	00076888	9316	529802 - 529851	50

In terms of SEBI Circular SEBI/HO/MIRSD/DOS3/CIR/P/2018/139 dated November 6, 2018 regarding Standardized norms for transfer of securities in physical mode, any person(s) who has / have any claim(s) or objection in respect of the aforesaid securities should lodge such claim(s) or objection in writing with Registrar and Share Transfer Agents of the Company, viz. Link Intime India Private Limited, Unit: (BF UTILITIES LTD.), Block no. 202, Akshay Complex, Near Ganesh Temple, Off Dhole Patil Road, Pune – 411 001 within 30 days from the date of advertisement, after which no claim or objection will be entertained and the Company may proceed for transfer of said shares in the name of the Transferees. vithout further intimation.

For BF Utilities Limited

Place: Pune


Company Secretary

Decline in passenger traffic may impact DIAL: Moody's

MOODY'S INVESTORS SER-**VICE** (MIS) on Thursday cautioned that a sharp decline in passenger traffic could impact GMR-owned Delhi International Airport Ltd's (DIAL's) ability to preserve its credit profile while undertaking a debtfunded expansion plan.

DIAL will raise ₹9,800 crore to fund major expansion activities at IGI airport, including a new terminal building and a

runway in the next three years. Analysts at the credit rating agency noted that a prolonged



dip in passenger footfall is credit negative for DIAL, and can put

further pressure on its revenues.

"DIAL's credit metrics are already expected to be at the lower end of the range considered appropriate for its rating because of additional debt incurred to fund its major expansion programme and our base-case assumption that tariffs will remain at around the current low level," analysts said.

Most of DIAL's revenue, outside of income from land monetisation and rental, is linked to passenger and aircraft movements at the airport.

—FE BUREAU

A ICICI PRUDENTIAL TO MUTUAL FUND FTARAKKI KARFINI

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders for declaration of dividend under ICICI Prudential Multi-Asset Fund, ICICI Prudential Dividend Yield Equity Fund and ICICI Prudential Balanced Advantage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on July 10, 2019*:

Name of the Schemes/Plans	Dividend (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on July 3, 2019 (₹ per unit)	
ICICI Prudential Multi-Asset Fund			
Dividend	0.23	20.9159	
Direct Plan - Dividend	0.20	26.3710	
ICICI Prudential Dividend Yield Equ	ity Fund		
Dividend	1.1	12.13	
Direct Plan - Dividend	1.1	12.68	
ICICI Prudential Balanced Advantag	ge Fund		
Direct Plan - Monthly Dividend	0.07	16.03	

- \$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy.

of business hours on the record date.

* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day. Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Schemes would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date : July 4, 2019 Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number with us to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across

the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or

visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Principal Asset Management Pvt. Ltd.

Place: Mumbai

KALYANI

BF UTILITIES LIMITED

Regd. Office: Mundhwa, Pune Cantonment, Pune 411036. Tel: +91 20 6629 2550 / 2526 Email: Secretarial@bfutilities.com Website: www.bfutilities.com

Transferees of shares described herein have applied to the Company for Transfer

No	Transferees (Purchaser)	shareholder (Transferor / seller)		Nos	Nos.	shares
1	CHAITANYA REDKAR	VISHWAS BHIKAJI REDKAR	00019679	3804	226334 - 226466	133
2	MAYA KHANDELWAR		00071632	24468	3270228 - 3270457	230
3	CHAITANYA REDKAR	VISHWAS BHIKAJI REDKAR	00076888	9316	529802 - 529851	50

Date : June 28, 2019

HATHWAY CABLE AND DATACOM LIMITED

Regd. Office: 'Rahejas', 4th Floor, Corner of Main Avenue & V.P. Road, Santacruz (West), Mumbai – 400054 Tel: 91-22-26001306 Fax: 91-22-26001307 CIN: L64204MH1959PLC011421

Website: www.hathway.com; E-mail: info@hathway.net

NOTICE of the 59th Annual General Meeting and Remote E-Voting Notice is hereby given that the Fifty Ninth Annual General Meeting (AGM) of Hathway Cable and Datacom Limited (the "Company") will be held on Wednesday, 31st July, 2019 at 3:00 p.m. at ISKCON's Auditorium, Hare Krishna Land, Next to Hare Krishna Temple, Juhu, Mumbai – 400049, to transact the business as set out in the Notice convening the AGM, copies whereof have been sent to the shareholders in the Annual Report, accompanied by the Audited Balance Sheet as at 31st March, 2019 and the Statement of Profit and Loss and Cash Flow for the year ended on that date together with the Reports of Directors and Auditors thereon. Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 (including any subsequent amendment thereof), electronic copies of the Notice convening the AGM and the Annual Report for the year ended 31st March, 2019 have been sent by e-mail to the Members of the Company whose e-mail addresses are registered with the Company's Registrar and Transfer Agent-Link Intime India Private

Physical copy of the Notice convening the AGM and the Annual Report for the year ended 31st March, 2019 have been dispatched by permitted mode to other Members of the Company at their registered address maintained with Link Intime India Private Limited. These documents are also available on the Company's website www.hathway.com and will also be available for inspection at the registered office during the business hours on all working days except Saturdays & Sundays till the date of AGM.

Limited/ their Depository Participant(s). In case any Member wishes to

also receive physical copy of these documents, he/she may send an e-

mail on **rnt.helpdesk@linkintime.co.in**, quoting the DP ID, Client ID as

well as the name and address.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 (including any subsequent amendment thereof) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has entered into an agreement with the Central Depository Services (India) Limited ("Agency") and is pleased to provide its Members, the facility of "remote e-voting" i.e. facility to cast votes from a place other than the venue of the AGM by using an electronic voting system on all the resolutions proposed to be considered at the AGM.

The particulars of remote e-voting are set out below: No Particulars

MO.	Particulars	Details	
1.	Date of completion of dispatch of notices	Thursday, July 4, 2019	
2.	Commencement of remote e-voting	Sunday, July 28, 2019 at 10:00 a.m.	
3.	End of remote e-voting	Tuesday, July 30, 2019 at 5:00 p.m.	
4.	Cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or in the AGM	Wednesday, July 24, 2019	
5.	Website address of the company and of the agency where notice of the meeting is displayed	www.hathway.com www.evotingindia.com	
6.	Contact details of the person responsible to address the grievances connected with facility for voting by electronic means	Ms. Jiny Elizabeth Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 Tel: (022) 49186000; Cell: 9372867559	

- The remote e-voting shall be disabled for voting after 5:00 p.m. on Tuesday, July 30, 2019.
- The facility for voting through Ballot or Polling Paper shall be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM.
- A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again
- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial owners maintained by the depositories as on Wednesday, July 24, 2019 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.
- A person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, July 24, 2019 can follow the process for generating the User-ID and password as mentioned in the Notice of the 59th AGM. For Hathway Cable and Datacom Limited

Place: Mumbai Date: 04/07/2019

& Chief Compliance Officer

Ajay Singh

(FCS-5189)

Principal[®]

Head Corporate Legal, Company Secretary

NOTICE Mutual Fund

(CIN: U25000MH1991PTC064092) Regd. Off.: Exchange Plaza, 'B' Wing, Ground Floor, NSE Building, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051. • Toll Free: 1800 425 5600 • Fax: (022) 6772 0512 E-mail: customer@principalindia.com • Visit us at: www.principalindia.com

(Formerly known as Principal Pnb Asset Management Company Private Limited)

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF PRINCIPAL MUTUAL FUND [NO. 12/2019]

Changes in Directorship of Principal Trustee Company Private Limited ('the Company'):

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, effective July 03, 2019, Mr. V. S. Mathur, has resigned as an Independent Director and hence ceased to be a Director on the Board of the company. Consequently, all reference pertaining to Mr. V. S. Mathur in the SAI of Principal Mutual Fund stand deleted effective above date.

Contents hereof shall respectively form an integral part of the SAI of Principal Mutual Fund as amended from time to time and all other features / terms and conditions as mentioned therein shall remain unchanged.

For further information/assistance, do visit us at www.principalindia.com or e-mail us at customer@principalindia.com or call on our Toll Free: 1800 425 5600.

> For Principal Asset Management Pvt. Ltd. (Formerly known as Principal Pnb Asset Management Company Private Limited)

Date: July 04, 2019 **Authorised Signatory**

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.





एमएमदीसी MMTC

CIN L51909DL1963GOI004033

Core-1, Scope Complex, 7 Institutional Area,

Lodhi Road, New Delhi-110 003 (INDIA)

Ph. No. +91 11 24362200, 24360527, Fax +91 11 24364587

E-TENDER FOR IMPORT OF YELLOW MAIZE

(NON-GMO) AT VARIOUS PORTS IN INDIA

E-TENDER NO. MMTC/AGRO/IMP/MAIZE/

Closing date 9" July, 2019 at 1500 Hrs (IST)

MMTC INVITES OFFERS FOR IMPORT OF

E-Tender is available on MMTC e-procurement

Copy of tender document can also be obtained

from Dy. General Manager (Agro) or can be

www.mmtclimited.gov.in &

https://eprocure.gov.in/epublish/app

KITEX

Kitex Garments Limited

(CIN:LI8101KL1992PLC006528)

Regd. Office: P.B. NO.5, KIZHAKKAMBALAM

KOCHI, 683 562, KERALA

E-mail: sect@kitexgarments.com,

Web: www.kitexgarments.com

NOTICE

Notice is hereby given that equity shares

certificate bearing the following details

has been reported lost by the shareholder.

If no objection is received within fifteen days of this notice, the Board of Directors

Share Holder's Name: Mr. Chandra Babu. K

will consider issue of duplicate thereof

Distinctive No's: 20184001 - 20185000

Folio No: 00001888

Certificate No: 1004

No. of Shares: 1000

Kizhakkambalam

04.07.2019

91 0484 4142000, Fax: 91 484 2680604

website https://mmtc.abcprocure.com

2019-20/02, DATED 03" JULY, 2019

YELLOW MAIZE (NON-GMO)

Downloaded from our website

NMDC Limited overnment of India Enterprise) DONIMALAI IRON ORE MINE DONIMALAI TOWNSHIP-583 118, DIST. BELLARY (KARNATAKA)

CORRIGENDUM

Vide Tender No. DNM/PPT/CAMC/2019 dated 27/05/2019 sealed tenders are invited for the work "Comprehensive Annual Maintenance Contract of ACS 800 VFD (690V) for fines ball mill for a period of Three (03) years at Beneficiation Plant". The last date of submission of tender is extended up to 15:00 hours on 20/07/2019 n place of dated 20/06/2019. The tender will be opened on same day by 15:30 The details of the tender can be viewed /download from www.nmdc.co.in o

www.eprocure.in for any amendment /clarification may follow the above website Further, any clarification may contact kpsingh@nmdc.co.in For and on the behalf of NMDC Limited

Date: 05/07/2019 DGM (Elect) PPT



Regd. Office: NKM International House, 5th Floor, 178 Backbay Reclamation, Behind LIC Yogakshema Building, Babubhai Chinai Road, Mumbai - 400 020 Phone: 022-4477 9053 • Fax: 022-4477 9052 • E-mail: investor_relations@riil.in CIN: L60300MH1988PLC049019

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 12th July, 2019, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the first

The said Notice may be accessed on the Company's website at http://www.riil.in and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com

Pursuant to this, the trading window for dealing in the equity shares of the Company under the Company's "Code to Regulate, Monitor and Report Trading" is closed from Monday, 1st July, 2019 upto 48 hours after the results are made public on Friday,

For Reliance Industrial Infrastructure Limited

Shailesh Dholakia Date : 4th July, 2019 Company Secretary & Compliance Officer www.riil.in

MUTUALFUNDS Sahi Hai

Mithun B. Shenoy

Company Secretary



Haq, ek behtar zindagi ka. **NOTICE - DIVIDEND DECLARATION**

UTI Fixed Income Interval Fund - Half Yearly Interval Plan - I

Name of the Gross Face Value NAV as on

12th July, 2019.

Place: Mumbai

Plan	Dividend (₹)	Date	(per unit)	03.07.2019 (pe	r unit)
UTI Fixed Income	*100% of	Wednesday	₹10.00	Option	₹
Interval Fund - Half Yearly Interva Plan - I (Div. sub option)	distributable surplus as on the Record Date	July 10, 2019	110100	Retail Existing Plan Retail Direct Plan	10.1617 10.1676

Dividend payment to the investor will be lower to the extent of Dividend Distribution Tax.

would fall to the extent of payout and statutory levy (if applicable). Such of the unitholders under the dividend option whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each dividend distribution

Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend options of the scheme

shall be entitled to receive the dividend so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of dividend to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of dividend. The Specified Transaction Period will be Wednesday July 10, 2019 & Thursday July 11,

2019 (Both the days inclusive) Subscription for purchase of units/redemption of units/switch in/out under Retail Option will be accepted only during the Specified Transaction Period. The applicable price for purchase/

redemption of units will be based on ex-dividend NAV in case of dividend declaration during the Specified Transaction Period. As the units will be issued on ex-dividend basis, the unitholders for the units so issued will not be eligible for the past dividend.

Mumbai

July 04, 2019

Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

The time to invest now is through - UTI SIP

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051, Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-U65991MH2002PLC137867).

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

FINE ORGANICS

(Formerly known as Fine Organic Industries Private Limited) Reg. Off: Fine House, Anandji Street, Off M. G. Road, Ghatkopar (East), Mumbai - 400 077 Tel.: +91 (022) 21025000, Fax: +91 (022) 21028899

FINE ORGANIC INDUSTRIES LIMITED

Email: investors@fineorganics.com; Web: www.fineorganics.com; CIN: U24119MH2002PLC136003

NOTICE

Notice is hereby given that the 17th Annual General Meeting ('AGM') of FINE ORGANIC INDUSTRIES LIMITED (the 'Company') will be held on Tuesday, July 30, 2019 at 11:00 a.m. at Kanji Khetsey Sabhagriha, Bharatiya Vidya Bhavan, K. M. Munshi Marg, Mumbai - 400 007, to transact the business as provided in the AGM Notice dated May 27, 2019. The AGM Notice and Annual Report 2018-19 have been sent electronically to those members who have registered their e-mail addresses with the Depository Participants/ Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) and have been dispatched to the members who have not registered their e-mail addresses, by the permitted mode. These documents are also available on the Company's website, www.fineorganics.com.

Book Closure and Payment of Dividend

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and the Rules framed thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, July 27, 2019 to Tuesday, July 30, 2019 (both days inclusive), to determine the members entitlement for the final dividend for the financial year ended on March 31, 2019.

The final dividend, if approved by the members at the AGM, will be paid to those Members whose names will appear in the Register of Members of the Company and/or the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the close of business hours on Friday, July 26, 2019. The valid transfer documents received only up to the close of business hours on Friday, July 26, 2019 will be reckoned for the purpose of payment of dividend as above.

Voting through Electronic Mode

In accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Standard 2 of the Secretarial Standard on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their vote on all the resolutions set forth in the AGM Notice using electronic voting system from a place other than the venue of AGM ('remote e-voting') provided by Karvy Fintech Private Limited ('Karvy'), the RTA of Company. The members, whose names appear in the Register of the Members/list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Tuesday, July 23, 2019 will be entitled to avail the facility of voting by electronics means. Members of the Company, holding equity shares either in physical form or in dematerialized form, as on Tuesday, July 23, 2019, have been provided the User ID and Password to cast their votes electronically. Eligible members who have acquired equity shares after the dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. Tuesday, July 23, 2019 may approach Karvy at evoting@karvy.com or the Company at investors@fineorganics.com for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronics means. Members are requested to follow the e-voting instructions available in the AGM Notice dated May 27, 2019.

The remote e-voting period will commence on Friday, July 26, 2019 (9.00 a.m.) and end on Monday, July 29, 2019 (5.00 p.m.). The Members will not be able to cast their vote by remote e-voting after the said date and time. The Members who have cast their votes by remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The Members who have not casted their votes by remote e-voting shall be able to vote at the AGM.

A Member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself and the proxy need not be a Member of the Company. The Instrument appointing proxy to be valid should be deposited at the Registered Office of the Company not less than 48 hours before the commencement of the AGM i.e. by 11.00 a.m. on Tuesday, July 30, 2019.

Place: Mumbai

Date: July 4, 2019

In case of any grievances in respect of remote e-voting, members are requested to visit Help & FAQ's section of https://evoting.karvy.com (Karvy's website) or any grievances or queries of the Members of the Company connected with the electronic voting can be addressed to the Company's RTA, Karvy Fintech Private Limited (Formerly known as KCPL Advisory Services Private Limited) [Unit: Fine Organic Industries Limited], Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032 to Contact Person: Mr. Umesh Pandey, Contact No. 040-67162222.

> For Fine Organic Industries Limited By Order of the Board of Directors

Pooja Gaonkar

Company Secretary and Compliance Officer

TRF LIMITED A TATA Enterprise

Regd. Office: 11, Station Road,

Burma Mines, Jamshedpur – 831 007

Phone No: 0657 - 3046326

NOTICE

Email: comp_sec@trf.co.in CIN: L74210JH1962PLC000700

Pursuant to Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on July 12, 2019, inter alia to consider, approve and take on record the standalone and consolidated financial results for the quarter/year ended June 30, 2019.

The instant Notice is also available on the Company Website: www.trf.co.in and Stock Exchange(s) websites at www.bseindia.com and www.nseindia.com.The result once declared will also be uploaded on the aforementioned websites.

For TRF LIMITED Subhashish Datta







PUBLIC NOTICE

Grindwell Norton Ltd. Reg. Office, 5th level Leela Business Park, Andheri Kurla Road Marol, Andheri East, Mumbai 400059.

Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the company has been lost and the holders of the certificate of the said securities have applied to the company to issue duplicate certificates. Any person who has claims in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from the date

else the company will proceed to issue duplicate certificates without further Name of the holder of securities: Thalliparampile Mathew Jacob, Jessy Jacob Kind of securities & face value: Equity Shares of Rs 5, No of securities: 200,

Distinctive nos.: 55778486 to 55778685. Place: Thane Name of the holders

Thalliparampile Mathew Jacob, Jessy Jacob. Date: 05/07/19



National Stock Exchange of India Ltd. 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051

NOTICE

Notice is hereby given that the following trading members of the National Stock Exchange of India Ltd. (Exchange) have requested for the surrender of their trading membership of the Exchange:

SI.	Name of the	SEBI	Last Date for
No.	Trading Members	Regn. No.	filing complaints
1.	S A FINANCIAL	INB231471625	05-Sept -2019
	SERVICES	INF231471625	
		INE231471625	

The constituents of the above-mentioned trading members are hereby advised to lodge immediately complaints, if any, against the above mentioned trading members on or before the last date for filing complaints as mentioned above and no such complaints filed beyond this period will be entertained by the Exchange against the above mentioned trading members and it shall be deemed that no such complaints exist against the above mentioned trading members or such complaints, if any, shall be deemed to have been waived. The complaints filed against the above mentioned trading members will be dealt with in accordance with the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange / NCL. The complaints can be filed online at www.nseindia.com>Domestic Investors> Complaints>Register an E-complaint. Alternatively, the complaint forms can be downloaded from www.nseindia.com>Domestic Investors> Complaints>Register a complaint offline> Complaints against Trading Members or may be obtained from the Exchange office at Mumbai and also at the Regional Offices.

For National Stock Exchange of India Ltd.

Place: Mumbai Date: 5th July, 2019 Associate Vice President Compliance



सार्वजनिक सूचना

एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड CIN: L99999MH1995PLC094641

नोंदणीकृत कार्यालय: एडेलवाइस हाऊस, ऑफ सी.एस.टी. रोड, कालिना, मुंबई – ४०० ०९८. फोन: +९१ २२ ४००९ ४४०० फॅक्स: +९१ २२ ४०१९ ४८९० वेबसाइट: www.edelweissfin.com; ई-मेल : efsl.shareholders@edelweissfin.com

याद्वारे सुचित करण्यात येत आहे की कंपनीची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) ही एजीएमचे आयोजन करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी गुरूवार, २५ जुलै २०१९ रोजी दपारी ३:00 वाजता एडेलवाइस हाऊस, ऑफ सी.एस.टी. रोड, कालिना, मुंबई - ४०० ०९८ येथील कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये घेण्यात येणार आहे.

ज्यांचे ई-मेल आयडी त्यांचे डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट्स यांच्याकडे आणि/किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर टान्सफर एजंट, मेसर्स लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे नोंदविलेले आहेत अशा कंपनीच्या सदस्यांना २४व्या एजीएमची सूचना आणि ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षांच्या वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ई-मेल द्वारे पाठविण्यात आली आहे आणि इतर सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर परवानगीप्राप्त पद्धतीने सूचना आणि वार्षिक अहवालाची छापील प्रत पाठविण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर www.edelweissfin.com येथे आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या वेबसाईटवर www.evotingindia.com येथे देखील एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) मधील कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंगची जबाबदारी आणि प्रगटीकरणाची आवश्यकता) नियम, २०१५ (नियम) मधील कलम ४२, सुधारित, अन्यये याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३९ मार्च २०९९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी इक्विटी समभागांवर लाभांश, घोषित केल्यास, तो स्वीकारण्यासाठी सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका १९ जुलै २०१९ ते २४ जुलै २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) ह्या कालावधीत बंद राहतील.

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) मधील कलम १०८, कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) मधील नियम २० आणि सेबी (लिस्टिंगची जबाबदारी आणि प्रगटीकरणाची आवश्यकता) नियम, २०१५ (नियम) मधील कलम ४४, सुधारित, अन्वये, सदस्यांना सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर सीडीएसएल द्वारा पुरविण्यात आलेल्या इ-मतदान सेवा /

- मतदानाचा कालावधी २२ जुलै २०१९ रोजी भाप्रवेळ सकाळी ९:00 वाजता सुरू होईल आणि २४ जुलै २०१९ रोजी भाप्रवेळ संध्याकाळी ५:०० वाजता संपेल. ह्या कालावधीत १८ जुलै २०१९ ह्या अंतिम मुदतीच्या तारखेला प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणारे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. २४ जुलै २०१९ रोजी भाप्रवेळ ५:०० नंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-मतदान करता येणार नाही आणि सीडीएसएल द्वारा त्यानंतर मतदानासाठी ई-मतदान सुविधा बंद करण्यात येईल.
- ज्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केले नाही अशा सभासदांसाठी सभेच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे/मतदान पत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
- iii. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर देखील सभासद सभेला उपस्थित राह् शकतो परंतु त्याला पुन्हा एजीएमच्या ठिकाणी मतदान करता येणार नाही.
- iv. अंतिम मुदतीच्या तारखेला म्हणजे १८ जुलै २०१९ रोजी सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपोझिटरीज द्वारा राखण्यात आलेल्या लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्यांची नावे नोंदविण्यात आली आहेत असे सभासद फक्त इलेक्ट्रोंनिक पद्धतीने त्याचप्रमाणे एजीएमच्या ठिकाणी मतदान करण्यास पात्र असतील. अंतिम मुदतीच्या तारखेला जी व्यक्ती सदस्य नाही अशा व्यक्तींनी ही सूचना फक्त माहितीसाठी आहे असे समजावे.
- मुद्तीच्या तारखेला समभाग घारण करणाऱ्या व्यक्ती युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी सूचनेत नमूद करण्यात आलेल्या पद्धर्तीचा पाठपुरावा करू शकतील.

helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क साधावा).

करिता एडेलवाइस फायनान्शिअल सर्व्हिंसेस लिमिटेड

बी. रंगनाथन

मुंबई, ०३ जुलै २०१९ कार्यकारी उपाध्यक्ष आणि कंपनी सचिव

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥ मध्ये एमटीएनएल भवन, स्ट्रॅंण्ड सिनेमाजवळ, कुलाबा **MAHA**TRANSCO मार्केट, कुलाबा, मुंबई- ४००००५ हस्तांतरित मूळ अर्ज क्र. १८६७ सन २०१६ हस्तांतरण सूचना

परिशिष्ट क्र. २४ पुढील तारीख: २१/०९/२०१९ ... प्रमाणपत्र आयसीआयसीआय बँक

धारक विरुद्ध निलेश नवरतन मेहता आणि अन्य प्रमाणपत्र ऋणको

प्रति, १. श्री. निलेश नवरतन मेहता ४/बी, आर. व्ही. एम. कॉटेज. जी. पी. रोड, दहिसर (प), मुंबई ४०००६८

२. श्री. मनिषा निलेश मेहता ४/बी, आर. व्ही. एम. कॉटेज. जी. पी. रोड,

दहिसर (प), मुंबई ४०००६८ सूचना घ्यावी की, डीआरटी-॥। मधील प्रलंबित वरील पक्षकारांच्या दरम्यानच्या ओ.ए. क्र. ८ सन

२०११ मधील खटला हा भारत सरकार एफ. क्र. १८/०२/२०१६ दिनांक २६.०९.२०१६ डीआरटी एस. ओ.३०६५(ई) द्वारे अधिसूचित न्यायाधिकरणाच्या बदलानुसार सदर न्यायाधिकरणाकडे हस्तांतर करण्यात आला आहे आणि सदर खटला हा सदर न्यायाधिकरणाच्या फाईलवर टी.ओ.ए. क्र. १८६७ सन २०१६ म्हणून नोंदविण्यात आला आहे.

त्यामुळे, तुम्हाला न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः किंवा यथायोग्य माहिती असलेल्या विकलांमार्फत २९.०९.२०१९ रोजी स. ११.०० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत, कसूर केल्यास योग्य तो आदेश मंज्र माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या

शिक्क्याने २२ जून, २०१९ रोजी दिले.

प्रभारी प्रबंधक कर्ज वस्ली न्यायाधिकरण-॥, मुंबई

PUBLIC NOTICE that, my clients 1) Mr. Satish Dhanji Rathod 2) Mrs. Geeta Satish Rathod, intending to Purchase the flat premises situated at Flat No.309, 3rd floor, area about 380 sq.ft. Pooja Apartment, Shree Pooja Co.op. Hsg. Soc. Ltd., Talab Road, Survey No. 103, Hissa No.13, Bhayander (East), Tal. and Dist. Thane from Smt. Lata Lalit Khemka (the Vendor) and whereas Smt. Lata Lalit Khemka, Late. Atmaram Khemka and Mr. Lalit Atmaram Khemka have jointly purchased the said flat from M/s. Pooja Developers by way of Agreement for sale dated 5th day of April, 1990 which is duly

215 vide Share certificate No.43. That vendor's father in law Atmaram Khemka, expired on 01.08.2005 at Bhayander and vendor's mother in law also expired and the vendor had obtained NOC from the other legal heirs of the deceased and the vendor's husband Lalit Atmaram Khemka is missing on 20.05.1999 from Bhayander, Dist.Thane and lodged the Complaint in Crime Branch, Mumbai on dated 26.06.1999 and therefore Smt. Lata Lalit Khemka has full rights to sale the said flat premises to my clients 1) Mr. Satish Dhanji Rathod 2) Mrs. Geeta Satish Rathod.

registered and holding 5 shares from 211 to

Any person having or claiming to have any rights, claim, title, interest of the said flat or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, leased mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge etc. should inform to me at my following address within 15 days from the date of publication hereof, with necessary supporting evidence of his claim. If objection is not received within stipulated period my clients will finalize the deal and complete the said transaction and any claims thereafter or objections received will not be considered or entertained of whatsoever in any manner.

K. M. PANDEY (ADVOCATE)

B/403, Jaya Park C.H.S. Ltd., Near Royal College, & Iscon Temple, Mira Road (East), Dist Thane 401 107. Date: 05/07/2019 Place: Mumbai

ठिकाण: मुंबई

दिनांक: ४ जुलै, २०१९

TENDER NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in/ for following works

Sr. No.	RFX No.	E-tender No. & Description of Material	Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender
1	7000013303	SE / EHV / O&M / CIR / KLW / TECH / Ten-25 / 19-20 Work of loading, Unloading, Trans- portation, Erection / Dismantling of T/F and transportation of various EHV & HV equipment at various substations for the year 2019-20 under EHV O&M Circle, Kalwa.	Dt. 19.07.2019, 23:59 Hrs. Technical Opening: - Dt. 20.07.2019 at 11:00 Hrs (Onwards if possible)
		Tender Fee	Rs. 500 + GST
		Estimated Cost	Rs. 75,00,000/-

Contact Person: Executive Engineer/Dy. Exe. Engineer (O) Tel No. 022-27601916/27601845 Note: All eligible Supplier / Contractors are mandated to get enrolled on SRM E-Tenders (New) portal of MSETCL.

SUPERINTENDING ENGINEER

FINE ORGANICS

फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वीचे नाव फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयः फाईन हाऊस, आनंदजी स्ट्रीट, ऑफ एम. जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७, द्. : +९१(०२२) २१०२५०००; फॅक्स : +९१(०२२) २१०२ ८८९९; ईमेलः investors@fineorganics.com; वेब.: www.fineorganics.com,

सीआयएनः यु२४११९एमएच२००२पीएलसी१३६००३

याद्वारे सूचना देण्यात येते की, दिनांक २७ मे, २०१९ रोजीच्या एजीएमच्या सूचनेतील कामकाज करण्याकरिता **फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड** ('कंपनी') ची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') **मंगळवार, ३० जुलै, २०१९ रोजी स. ११.०० वा.** कानजी खेतसी सभागृह, भारतीय विद्या भवन, के. एम. मुन्शी मार्ग, मुंबई-४०० ००७ येथे होणार आहे. डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्/कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए) यांच्याकडे ई-मेल ॲड्रेसेस नोंदविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदविले नाहीत त्या सभासदांना संमत माध्यमातून एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१८-१९ पाठविण्याचे काम कंपनीने पूर्ण केले. हे दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.fineorganics.com वर सुध्दा उपलब्ध आहेत. बुक क्लोजर आणि लाभांशाचे प्रदान

याद्वारे ही सचना देखील देण्यात येते की. कंपनी अधिनियम. २०१३ चे कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरून ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशासाठी सभासदांची हक्कदारी ठरविण्याकरिता कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके **शनिवार, २७ जुलै, २०१९ पासून मंगळवार, ३० जुलै,** २०१९ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

एजीएममध्ये सभासदांकडून अंतिम लाभांशास मंजुरी मिळाली तर तो **शुक्रवार, २६ जुलै, २०१९** रोजीस कामाची वेळ संपताना कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत आणि/िकंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांची नावे आढळतील त्यांना प्रदान केला जाईल. वरीलप्रमाणे लाभांश प्रदानाच्या कारणास्तव केवळ **शुक्रवार, २६ जुलै, २०१९** रोजी कामाची वेळ संपेपर्यंत प्राप्त झालेले वैध हस्तांतरण दस्तावेजच विचारात घेतले जातील.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, सेक्रेटरीअल स्टॅंडर्ड ऑन जनरल मिटिंग्जचे स्टॅंडर्ड २ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून सभासदांना कंपनीचे आरटीए कार्व्ही फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड ('कार्व्ही') ने पुरविलेल्या एजीएमच्या ठिकाणापेक्षा एका वेगळ्या ठिकाणाह्न इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम वापरून एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा (''रिमोट ई-व्होटिंग'') देऊ केली आहे. मंगळवार, २३ जुलै, २०१९ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या सूचीत ज्यांची नावे आढळतील ते सभासद इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. **मंगळवार, २३ जुलै, २०१९** रोजीस एकतर प्रत्यक्ष प्रकारे किंवा डिमटेरिअलाईज्ड पध्दतीने समभाग धारण करणाऱ्या कंपनीच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांची मते देण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आले आहेत. एजीएमच्या सूचनेनंतर परंत **मंगळवार, २३ जुलै, २०१९** पूर्वी ज्यांनी समभाग संपादित केले आहेत अशा पात्र सभासदांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे मताधिकार वापरण्याकरिता युजर आयडी आणि पासवर्ड जारी होण्यासाठी evoting@karvy.com वर) कार्व्हीशी किंवा investors@fineorgancis.com वर कंपनीशी संपर्क साधावा. सभासदानी कृपया २७ मे, २०१९ रोजीच्या एजीएमच्या सूचनेत उपलब्ध ई-व्होटिंग निर्देश अनुसरावेत.

रिमोट ई-व्होटिंग कालावधीची सुरूवात **शुक्रवार, २६ जुलै, २०१९ रोजीस (स. ९.०० वा.)** होईल आणि ते **सोमवार, २९ जुलै, २०१९ रोजीस (सं.** ५.०० वा.) संपेल. सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देणे सभासदांना शक्य होणार नाही. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंगमार्फत त्यांची मते दिली असतील ते एजीएमला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा त्यांचे मत देण्याचे अधिकार नसतील. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंगने त्यांची मते दिली नसतील त्यांना एजीएममध्ये मत देणे शक्य होईल. तपासणी अधिकारी

रिमोट ई-व्होटिंगची प्रक्रिया आणि एजीएममध्ये ई-व्होटिंग सुरळीत आणि पारदर्शीपणे पार पाडण्याकरिता कंपनीने तपासणी अधिकारी म्हणून श्री. कार्तिक शाह, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी (सभासदत्व क्र. एफसीएस ५७३२) आणि ते नसल्यास श्रीमती निलम रंगवाला, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी (सभासदत्व क्र. एसीएस २७६९८) यांची नियक्ती केली आहे.

सभेत हजर राहन मत देण्यास हक्कदार असलेली व्यक्ती त्यांच्या ऐवजी हजर राहन मत देऊ शकणाऱ्या एका प्रतिपत्रीची नेमणूक करण्यास हक्कदार असतील आणि प्रतिपत्रीने कंपनीचा सभासद असणे गरजेचे नाही. प्रतिपत्री नियुक्तीच्या संलेख वैध होण्याकरिता एजीएम सुरू होण्यापूर्वी किमान ४८ तास अगोदर म्हणजेच मंगळवार, ३० जुलै, २०१९ रोजी स. ११.०० वा. पर्यंत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा केले पाहिजेत. संपर्क तपशील

रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही तक्रारींच्या बाबतीत सभासदांनी कृपया https://evoting@karvy.com (कार्व्हीची वेबसाईट) च्या हेल्प आणि एफएक्युज सेक्शनला भेट द्यावी किंवा इलेक्ट्रॉनिक व्होटिंगच्या संबंधातील कंपनीच्या सभासदांच्या कोणत्याही तक्रारी किंवा चौकशी कंपनीचे रजिस्टार अँड शेअर टान्स्फर एजंटस्, कार्व्ही फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव केसीपीएल ॲडव्हायजरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड) (युनिट: फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड), कार्व्ही सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२ गाचिबोवली फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०० ०३२ येथे संपर्क व्यक्ती: श्री. उमेश पांडे, संपर्क क्र. ०४०-६७१६ २२२२ येथे करावी.

फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी संचालक मंडळाच्या आदेशावरून सही / -

पूजा गांवकर कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी.

निम्न स्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये आणि कलम 13(12) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 मध्ये दिलेल्या अधिकारा अन्वये **रितेश प्रभाकर राव होले प्रॉपराईटर सायरेक्स कॉ** म्प्यूटर अकादमी, राखी रितेश होले, मिलिंद प्रभाकर होले C/O शैक्षणिक विभाग, फॅशन आणि टेकनॉलॉजि आणि राजश्री वसंत कणिरे उर्फ राजश्री मिलिंद होले यांना कर्ज खाते क्र. HHLNAG00281163 साठी दिनांक 11.04.2019 रोजी डिमान्ड नोटिस देवुन नोटिस मध्ये नमुद केलेली दिनांक 11.04.2019 पर्यंतची रक्कम रू. 57,38,496/- (रूपये सत्तावन्न लाख अडतीस **हजार चारशे शहाण्णव फक्त)** आणि त्यावरील व्याज व तसेच या रक्कमेची मागणीची सुचना आणि उपर्युक्त दिलेली सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत भरण्यात कळविले होते. सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक ताबा** 29.06.2019 रोजी

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.57,38,496/- (रूपये सत्तावन्न लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव फक्त) पुढील व्याज 11.04.2019 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

अपार्टमेन्ट नं.सीओसड़-001 ज्याचे बिल्ट अप एरिया 62.10 स्के.मीटर्स तळ मजला मध्ये ''शात तारका अपार्टमेन्ट"ने ओळखले जाणारे शैलीबद्ध इमारत मध्ये प्रमाणित पणे सर्व भाग आणि खंड सिंहत मापित 5189.6686 स्के.मिटर्स जे उज्वल कॉ-ओपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड ची सिक्म मध्ये, एकत्रित जागा चे सर्व भाग आणि खंड खसरा नं. 33/6, मौजा अजनी सिटी सर्वे.नं.873, शीट नं.39 म्युनीसीपल कोर्पो.हाउस नं.793/51, वॉर्ड नं.75, आरटीपीओस रोड मध्ये स्थित, सुरेन्द्र नगर, नागपुर-440022, महाराष्ट्र.

सदर मिळकतीच्या चतु:सिमा खाली दिल्याप्रमाणे आहेत

पूर्व तर्फे :रस्ता

उत्तर तर्फे : रस्ता

स्थळ : नागपुर

तारीख: 29.06.2019

पश्चिम तर्फे: घैसास लेआउट

दक्षिण तर्फे: रस्ता

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

वसुली अधिकारी, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे.

द्वारा : दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लिमिटेड, मुँबई मध्यवर्ती कार्यालय: १/१३-१४. गणानाथ को-ऑप. हो. सो. लि.. सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम स्टेशन समोर, दादर, मुंबई - ४०० ०२८. दूर. क्र. : २४२२ ५७१८, २४२२ ३११६ ई-मेल : co@deccanbank.com

स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा (Proclamation of Sale)

नियम १०७ (११) इ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ महाराष्ट्र सहकारा सस्था आधानयम १९६० च कलम १५६ व नियम १०७ (११) इ अन्वर मला मिळालेल्या अधिकारान्वये न्यायनिर्णित ऋणको मे.आर.एस.एम.ट्रान्सपोर्ट - प्रोप्रा. श्री. युवामित्र अरुणप्रकाश द्विवेदी यांच्याविरुद्ध मा. उप-निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा) यांच्या कडून कलम १०१ अंतर्गत वसूली दाखला मिळविलेला आहे. दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., गिरगाव, मुंबई-४०० ००४ यांना श्री. युवामित्र अरुणप्रकाश द्विवेदी यांच्याकडून वसूली दाखल्यापोटी रक्कम रु.१,६१,३५,०६९/- (रुपये एक कोटी एकसष्ट लाख पसतीस हजार एकोणसत्तर फक्त) (अधिक दि.०१.०७.२०१९ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च) येणे आहे.

न्यायनिर्णित ऋणको **श्री. युवामित्र अरुणप्रकाश द्विवेदी** यांच्या मालकीच्या खाली नमूद केलेल्या गहाण स्थावर मालमत्तेचा **प्रत्यक्ष कब्जा** घेण्यात आलेला आहे. या जाहीर सूचनेव्दारे कळविण्यात येत आहे की, दि डेक्कन मर्चन्टस को-ऑप. बॅंक लि. यांच्याकडे गहाण असलेली खालील स्थावर मालमत्ता जाहीर लिलावाने "जेथे आहे, जशी आहे" आणि "जी आहे, जशी **आहे**" या तत्त्वावर सर्वात जास्त बोली बोलणाऱ्या व्यक्तीस विक्री करतील. या करिता सदर मालमत्ता विक्रीसाठी मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

गहाण स्थावर मालमत्तेचे वर्णन

22		26			
गहाण मालमत्तेचा तपशील	एकूण क्षेत्रफळ	आरक्षित मूल्य, यापेक्षा कमी मूल्याने मालमत्तेची विक्री केली जाणार नाही			
सदिनका क्र. १०२, बिल्डिंग नं. ३-अ, पहिला मजला, स्वागत सी.एच्.एस्.लि., दामोदर पार्क, एल.बी.एस.मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई ४०० ०८६ मालक:- श्री. युवामित्र अरुणप्रकाश द्विवेदी		रु. ६३,७५,०००/- (रुपये त्रेसष्ट लाख पंच्याहत्तर हजार फक्त)			
विकास कि रेक्ट पर्व राज्य के व्या के विकास मंत्री कार्य राज्य					

लिलावाचे ठिकाणः दि डेक्कन मचेन्टस् को-ऑप. बॅक लि., मुबई मध्यवती कार्यालय १/१३-१४, गणानाथ को-ऑप. हौ. सो. लि., सेनापती बापट मार्ग, दादर-पश्चिम स्टेशनसमोर, दादर, मुंबई-४०० ०२८. निविदा उघडण्याची व लिलावाची तारीख: शनिवार, दिनांक ०३.०८.२०१९

लिलावाची वेळः दुपारी ०३.०० वाजता दिनांक **०३.०८.२०१९** रोजी **दुपारी ठीक ३.०० वाजता** इच्छूक खरेदीदारांच्या उपस्थितीत निविदा

उघडण्यात येतील. निविदा उघडल्यानंतर निविदाकारांना आपल्या देकार/निविदेतील रक्कम वाढवून बोली लावण्याची संधी देण्यात येईल. ः लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे ः

को-ऑप. बँक लि., मध्यवर्ती कार्यालय येथे अर्जाची किंमत रु. १,०००/- भरून प्राप्त

१. लिलाव व विक्रीच्या अटी व नियमावली तसेच तपशील आणि निविदा अर्ज दि डेक्कन

२. इच्छुक खरेदीदारांनी मोहोरबंद लिफाफ्यातील देकार, बॅंकेच्या वरील पत्यावर दिनांकः ०२.०८.२०१९ रोजी किंवा त्यापूर्वी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ५.३० वा. वेळेत दाखल करावेत व त्यासोबत रु. २५,०००/- इतक्या रकमेचा **"दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बॅंक लि."** च्या नावे असलेला डिमांड ड्राफ्ट जोडावा.

३. खरेदीदार यांनी वसूली अधिकाऱ्यांकडे बोली रकमेच्या १५% रक्कम दिनांक ०३.०८.२०१९

रोजी भरली पाहिजे. अन्यथा त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.

४. खरेदीदार यांना वसुली अधिकाऱ्यांकडे पुढील १०% रक्कम आठ दिवसांत व उर्वरीत ७५% रक्कम ३० दिवसांत भरून विक्री व्यवहार पूर्ण करावा लागेल.

.. उक्त मालमत्ता हस्तांतरीत करण्याचा संपूर्ण खर्च तसेच सरकारी कर, विमा. थकबाकी,सोसायटी, गाळा/दुकान यांची थकबाकी देयके व इतर कर इत्यादी खरेदीदारांनीच अदा करावयाचे आहेत. ६. लिलाव केव्हाही रद्द करण्याचे, तहकूब करण्याचे व पुढे ढकलण्याचे अधिकार वसुली

अधिकारी, मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात येत आहेत. ९. मालमत्तेच्या पाहणीसाठी बॅंकेच्या वरील पत्त्यावर कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.००

ते ५.०० या वेळेत संपर्क साधल्यास संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सदर मालमत्तेची पाहणी करण्याची व्यवस्था केली जाईल. स्थावर मालमत्तेच्या लिलाव विक्री आयोजनाबद्दल संबंधित कर्जदार/जामिनदार यांना ही

जाहिरात वैधानिक सूचना समजण्यात यावी. हा जाहीरनामा दि. ०५.०७.२०१९ रोजी प्रसिद्ध केला.

दिनांकः ०५.०७.२०१९

सौ. धनश्री रा.जाधव वसली अधिकारी दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप बँक. लि., मुंबई. दूरध्वनी : ७०२१४७६९८९ / (०२२) २१०२३५५४

NOTICE

Shri. Gafoor Yusuf Kazi a Member of the Pragati Mandal SRA Cooperative Housing Society Ltd. having address at CTS No. 13 (Part) Golibar Road, Near Saibaba Mandir, Santacruz (East), Mumbai 400 055 and holding Flat No.506 in the building No. 1/B of the society, died on 4th November, 2014 without making any nomination.

The society hereby invites claims and objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proof in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-law of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 7.00 P.M. to 8.00 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its For and on behalf of

The Pragati Mandal SRA Co-operative Housing Society Ltd.

Hon Secretary

Tech Mahindra टेक महिंद्रा लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : गेटवे बिल्डिंग, अपोलो बंदर, मुंबई ४०० ००१. कॉर्पोरेट कार्यातय : प्लॉट नं.१, फेज III, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, पुणे - ४११ ०५७

• Tel: +91 20 4225 0000 Website: www.techmahindra.com
 Email: investor.relations@techmahindra.com CIN L64200MH1986PLC041370

याद्वारे सूचना देण्यात येते की, २०१५ च्या भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (नोंदणीकर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम २९ सह नियम ४७ अनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची सभा इतर घटकांव्यतिरिक्त, पुढील कामकाजासाठी मंगळवार दि. ३० जुलै, २०१९ आणि बुधवार दि. ३१ जुलै २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.

- १) ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे कंपनीचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे.
- २) ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे कंपनीचे लेखापरीक्षित एकत्रीकृत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे.

मंगळवार दि. ३० जुलै, २०१९ रोजी वित्तीय निष्कर्ष विचारात घेऊन जाहीर करण्यात येतील. ही माहिती कंपनीचे संकेतस्थळ https://www.techmahindra.com/investors/Disclosure-of-Events-or-Information.aspx तसेच कंपनीच्या शेअर्सची नोंद ठेवणारी स्टॉक एक्स्चेंजेस्, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

टेक महिंद्रा लिमिटेड करिता

दिनांकः ४ जुलै, २०१९ स्थळः मुंबई

कॉर्पोरेट कर्जटाराचे नांव

Place: Mumbai

Date: 04.07.2019

अनिल खत्री कंपनी सचिव

परिवर्तीत फॉर्म जी स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रण (नादारी आणि दिवाळखोरी (कॉपॉरेट व्यक्तीकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) अधिनियम, २०१६ च्या अधिनियम ३६ए (१) अंतर्गत)

संबंधीत तपशिल

मे. स्टीमलाईन इंडस्ट्रीज लि.

 कॉर्पोरेट कर्जदाराच्या अंतर्भायाची तारीख 93/06/9999 कॉर्पोरेट कर्जदाराता ज्या अधीन अंतर्भात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय गेंदणीकृत करण्यात आले ती ॲथोरीटी कॉपॅरिट कर्जदाराचा कॉपॉरेट ओळख क्रमांक U51900MH1991PLC062917 लिमिटेड लायबिलिटी आवडेंटिफिकेशन नंबर कॉपॅरिट कर्जदाराचे नोंदणीकृत कार्वालय आणि ९०१/९०४, जगदंबा कमर्शियल कॉम्प्लेक्स, लिंक रोड, मूबी प्रिंसीयल ऑक्सि (जर असल्यास) त्याचा पता टाईम वियेटर जवळ, मालाड(प.) मुंबई महाराष्ट्र-४०००६४ कॉपॉरेट कर्जदाराची दिवाळखोरी सुरू झाल्वाची १३ मार्च २०१९ (दि.८ एप्रिल २०९९ रोजी आदेश प्राप्त झाले) श्वारस्याची अभिव्यकी आमंत्रणाची तारीख १४ जून, २०१९ कोडच्या सेक्शन २५(२)(एच) अंतर्गत ठराव http://www.steamlineind.com/ अर्जाकरिता पात्रता येथे उपतब्ध आहे. सेक्शन २९(ए) अंतर्गत लागू अपात्रतेचे नियम येथे http://www.steamlineind.com/ १०. स्वारस्याची अभिव्यक्ती स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ जुलै, २०१९ ११. संभाव्य ठराव अर्जदारांची प्रोव्हिजनल तिस्ट जारी करण्याची तारीख १२. प्रोव्हिजनत लिस्टसाठी हरकती सादर करण्याची अंतिम तारीख संभाव्य ठराव अर्जदारांची अंतिम सूची जारी करण्याची ३० जुतै, २०१९ १४. संभाव्य ठराव अर्जदारांसाठी ठराव याजनेकरिता विनंती आणि इनफॉमेंशन मेमोर्गेंडम, मृत्यांकन मॅट्रिक्स जारी करण्याची तारीख १५. | ठराव योजना मृल्यांकन मॅट्रिक्स, इनफोर्मेशन मेमोरेंडम संभाव्य ठराव अर्जदारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी 'आएएम') आणि अधिक नाहिती याकरिता हरकत ला ईमेल पाठवावा, गोपनीयता उपक्रमाची अंमलबजावणी झाल्यानंतर इनफॉर्मेशन मेमोरॅंडम, आरएकआरपी आणि मृत्यांकन मॅट्रिक्स वाची ईमेल/डाटा रूम द्वारे तरतृद करण्यात येईल. १६. ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट २०१९ ठराव योजनेची भाँतिक प्रत साध्या मोहोरबंद लिफाफ्वात त्यावर : श्री हस्ती मल कछरा, (मे. स्टीमलाईन इंडस्ट्रीज लि. यांचे ठराव व्यावसायिक) १२२१, मेकर चेंबर ५, नरीमन प्वाईंट, मुंबई - ४०००२१ असे लिहून पाठवावे. सीओसी यांच्यादारे ठराव योजना मंजूर झाल्यानंतर १८. मंज्रीकरिता न्यावाधिकरण प्राधिकरणाकडे ठराव १९. | ठराव नॉदणीकृतनुसार, ठराव व्यावसाविक बांचे श्री हस्ती मत कछरा, नाव, पता आणि ई-मेल IBBI/IPA-002/IP-N00342/2017-18/10992 २०. | मंडळाकडे नोंदणीकृतनुसार, तराव व्यावसायिक वांचे पत्ता : ए-६०२, निर्माण अपार्टमेंट, पंप हाकत, नांव, पता आणि ई-मेल विकास नगर, इंधेरी (पू.) मुंबई - ४०००९३, इमेल आयडी : hastimal.kachhara@gmail.com (पत्रव्यवहाराकरिता नाही) २१. ठराव व्यावसाविक यांच्या सोबत पत्रव्यवहार या श्री हस्ती मत कछरा, करिता वापरता वेणारा पत्ता आणि ई–मेल (मे. स्टीमलाईन इंडस्ट्रीज लि. यांचे ठराव व्यावसायिक) पत्ता : १२२१, मेकर घेंबर ५, नरीमन प्वाईंट, मुंबई - ४०००२१ \$-मेल : irp.steamline@gmail.com eoi.steamlineindusties@gmail.com २२. येथे उपलब्ध किंवा सहित अधिक तपशील ठराव व्यावसायिक यांच्यासोबत



१४ जून २०१९

रिसोल्युशन प्रोफेशनल में, स्टीमलाईन इंडस्ट्रीज लिमि, यांच्या करिता

Principal*

आरबीबीआय नोटंगीकरण क्र. IBBI/IPA-002/IP-N00342/2017-18/10992 ई-पेल आवडी : hastinial.kachhara@gmail.com पता : ए-६०२, निर्माण अपार्टमेंट, पंपहाकस, विकास नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, महाराष्ट्र

NOTICE

Mutual Fund

Place: Mumbai

Principal Asset Management Pvt. Ltd.

(Formerly known as Principal Pnb Asset Management Company Private Limited) (CIN: U25000MH1991PTC064092)

Regd. Off.: Exchange Plaza, 'B' Wing, Ground Floor, NSE Building, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051. • Toll Free: 1800 425 5600 • Fax: (022) 6772 0512 E-mail: customer@principalindia.com • Visit us at: www.principalindia.com

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF PRINCIPAL MUTUAL FUND [NO. 12/2019]

Changes in Directorship of Principal Trustee Company Private Limited ('the Company'): NOTICE IS HEREBY GIVEN THAT, effective July 03, 2019, Mr. V. S. Mathur, has resigned as an Independent Director and

hence ceased to be a Director on the Board of the company. Consequently, all reference pertaining to Mr. V. S. Mathur in the SAI of Principal Mutual Fund stand deleted effective above date. Contents hereof shall respectively form an integral part of the SAI of Principal Mutual Fund as amended from time to time and

all other features / terms and conditions as mentioned therein shall remain unchanged. For further information/assistance, do visit us at www.principalindia.com or e-mail us at customer@principalindia.com or call on our Toll Free: 1800 425 5600.

२३. फॉर्म जी प्रसिद्धीची तारीख

For Principal Asset Management Pvt. Ltd. (Formerly known as Principal Pnb Asset Management Company Private Limited)

Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Date: July 04, 2019

२४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोझर यांची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

सुविधेद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायद्यातील आणि नियमांमधील तस्तुर्दीच्या अन्वये सदस्यांसाठी खालील तपशिल देण्यात आला आहे:

v. सूचनेचे वितरण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीची सभासद झाल्यास आणि अंतिम

इलेक्ट्रॉनिक मतदानाच्या संदर्भात काही चौकशी करायची असल्यास, तुम्ही www.evotingindia.com येथील हेल्प विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारंबार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी इ-मतदान उपभोक्ता पुस्तिका पहावी किंवा श्री. मेहबूब लखानी, डेप्यूटी मॅनेजर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, २५वा मजला, ए विंग, मॅराथॉन फ्युचुरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन्. एम्. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ (टोल फ्री क्रमांक: १८००२२५५३३, इ-मेल:

स्वाक्षरी/-

♠ Edelweiss